



**INDUSTRIAL
INVESTMENT
TRUST
LIMITED**

February 12, 2022

The Manager
Corporate Relationship Department
BSE Limited
Dalal Street
Mumbai – 400 001

The Manager
Listing Department
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, G Block
BKC, Bandra (E), Mumbai 400 051

BSE Code: 501295

NSE Scrip Symbol: IITL

Sub: Submission of Newspaper publication of declaration of Postal Ballot Results.

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of the advertisement of the Results of the Postal Ballot of the Company declared on February 11, 2022, as published in the newspapers Free Press Journal (English) and NavShakti (Marathi) on February 12, 2022.

You are requested to take the above on your records.

Thanking you,

Yours faithfully,
For **Industrial Investment Trust Limited**

Cumi Banerjee
CEO & Company Secretary



Encl: A/a

CIN No. L65990MH1933PLC001998

Regd. Office : Office No. 101A, "The Capital", G-Block, Plot No. C-70, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai -400051. • Tel.: (+91) 22-4325 0100

Email : iitl@iitlgroup.com • Website : www.iitlgroup.com



IITL GROUP

INDUSTRIAL INVESTMENT TRUST LIMITED

CIN: L65990MH1933PLC001998

Regd Office: Office No.101A, 'The Capital', G Block, Plot No.C-70,
Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051Tel: 91-22- 43250100, Email: iitl@iitlgroup.com Website: <http://www.iitlgroup.com>**RESULT OF POSTAL BALLOT**

Pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Resolution seeking approval of the Members, by means of Postal Ballot through Remote E-Voting system, in accordance with Ministry of Corporate Affairs General Circulars Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021 and 20/2021 dated 8th December, 2021 (the "MCA Circulars") in view of COVID-19 pandemic and any other applicable laws and regulations, for the following business as proposed vide Notice dated 23rd December, 2021 have been passed with requisite majority as per Report dated 10th February, 2022 submitted by Ms. Chandanbala O. Mehta (Membership No. FCS 6122), Practicing Company Secretary, being the Scrutinizer appointed for the purpose and are enumerated as under:

S. No.	Particulars	Resolution	% of Total Valid Votes cast in favour of the Resolution
1.	Approval for sale of the Company's entire equity stake held in Future Generali India Life Insurance Company Limited (FGILICL), a joint venture entity of the company to Generali Participations Netherlands N.V., one of the Joint Venture Partners of FGILICL	Special	100.00

The Resolution is deemed to have been passed on the last date of the voting period i.e. Thursday, 10th February, 2022.

The result of the Postal Ballot and e-voting were announced on Friday, 11th February, 2022. The said results along with the Scrutinizer's Report are made available at the Registered Office of the Company, intimated to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited where the shares of the Company are listed. Additionally, the results will also be uploaded on the Company's website www.iitlgroup.com

For Industrial Investment Trust Limited

Place : Mumbai
Date : 11th February, 2022Sd/
Cumi Banerjee
CEO & Company Secretary

